Andokem Aimited

(CIN NO.: L31300MH1964PLCO13088)

Registered Office: "KHATAU HOUSE", Ground Floor, Mogul Lane, Mahim (West), Mumbai - 400 016.

Phone : 61236767 Fax : 61236718

Website: www.indokem.co.in

27th May, 2022

To,
BSE Limited,
Corporate Relations Department
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code: 504092

Subject: Newspaper Advertisement of Extract of Standalone Audited Financial Results for the 4th quarter and financial year ended 31st March, 2022

Respected Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the copies of Newspaper cuttings of the Extract of Standalone Audited Financial Results for the 4th quarter and year ended 31st March, 2022; as approved by the Board of Directors of the Company in its meeting held on Thursday, 26th May, 2022; published in the following newspaper: -

- 1. Business Standard All over India edition (English)
- 2. Mumbai Lakshdeep Mumbai edition (Marathi)

Kindly take the same on your records.

Thanking You

Yours faithfully,

For INDOKEM LIMITED

Rajesh D. Pisal

Company Secretary and Compliance Officer

Encl: a/a

-: Quotation Notice :-

Name of Work: Regarding quotation rates from open market of advanced transfel stations for Solid Waste Management within the limits of Solapur Municipal Corporation.

This quotation notice is available to view on http://www.solapurcorporation.gov.in/ from 26.05.2022 from 11.00 AM to 06.06.2022 till 1.00 PM Date: 26.05.2022

> Dy. Commissioner-1 Solapur Municipal Corporation



TENDER NOTIFICATION

Assam Power Distribution Company Limited (APDCL) invites sealed tenders from prospective bidders for "Design, supply, erection, testing and commissioning including warranty, Comprehensive operation & naintenance of Grid Connected Rooftop Solar Plant of various capacities in Residential sector under the Phase-II of Grid Connected Roofton Solar Scheme of MNRE in the State of Assam & under operational are of Assam Power Distribution Company Limited (APDCL)" The bid documents may be downloaded from www.apdcl.org c www.assamtenders.gov.in

Sd/- Chief General Manager (NRE), APDCL, Bijulee Bhawan (Annex Building), Paltanbazar, Guwahati-1 Please pay your energy bill on time and help us to serve you better!



Proposals are invited from interested agencies for RFP for Supply, installation and maintenance of OLTs. Details of the RfPs and corrigenda may be downloaded from the website: www.apsfl.in or on e-procurement platform tender.apeprocurement.gov.in. Sd/- Executive Director

State FiberNet



GEECEE VENTURES LIMITED

CIN: L24249MH1984PLC032170 Regd. Office: 209-210, Arcadia Building, 2nd Floor, 195, Nariman Point, Mumbai-400 021 Tel. No.: 91-22-4019 8600; Fax No.: 91-22-4019 8650; Email: geecee.investor@gcvl.in; Website: www.geeceeventures.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2022

	(₹ In Lacs, except per share data)										
		Stand	dalone			Cons	olidated				
Particulars	Quarter	ended	Year ended		Quarter	ended	Year E	nded			
	31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.03.2021			
Total income from operations (net)	787.12	1,621.28	9,391.03	4,397.18	717.55	1,635.99	9,684.10	4,492.64			
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	267.27	651.46	2,404.10	1,680.50	178.94	605.68	2,545.05	1,623.26			
Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	267.27	651.46	2,404.10	1,680.50	178.94	605.68	2,545.03	1,623.26			
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	210.01	498.08	1,824.75	1,260.23	121.13	269.30	1,925.95	1,018.19			
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,009.06	1,098.46	5,331.14	4,829.84	2,071.96	1,385.72	5,648.70	5,568.14			
Equity Share Capital	2,091.17	2,091.17	2,091.17	2,091.17	2,091.17	2,091.17	2,091.17	2,091.17			
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	49,069.27	44,135.45	-	-	51,632.13	46,362.63			
Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) - Before Extra - Ordinary items 1. Basic: 2. Diluted:	1.00 1.00	2.38 2.38	8.73 8.73	6.03 6.03	0.59 0.59	1.29 1.29	9.21 9.21	4.87 4.87			

Notes:

- (a) The above financial results was reviewed by the Audit Committee at their meeting held on May 25, 2022 and the same has been approved by the Board of Directors at its meeting held on May 25, 2022.
- The above results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) (Amendment Rules), 2016.
- The Company has adopted Ind AS 115 'Revenue from Contracts with Customers' effective from April 1, 2018. Based on assessment done by the management, there is no significant impact on the financial statements of the Company.
- The above is an extract of the detailed format of Financial Results for Quarter and year ended 31st March, 2022 filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges BSE Limited (www.bseindia.com) or that of National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and also on Company's Website (www.geeceeventures.com).

For GeeCee Ventures Limited

Mr. Sureshkumar Vasudevan Vazhathara Pillai Whole Time Director (Din: 00053859)



Place: Mumbai

Date: 25th May, 2022

PIRAMAL ENTERPRISES LIMITED

CIN: L24110MH1947PLC005719

Regd. Office: Piramal Ananta, Agastya Corporate Park, Opposite Fire Brigade, Kamani Junction, LBS Marg, Kurla West, Mumbai 400070 Tel No.: 022-3820 3000/4000; Fax No.: 022-38023084; Email Id: complianceofficer.pel@piramal.com; Website: www.piramal.com

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE THREE MONTHS AND YEAR ENDED MARCH 31, 2022

						(₹ in crores)
Sr. No.	Particulars	Three months ended 31/03/2022	Three months ended 31/12/2021	Corresponding three months ended 31/03/2021	Year to date figures for current year ended 31/03/2022	Previous year ended 31/03/2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Revenue from operations from continuing operations	4,162.94	3,816.16	3,401.56	13,993.30	12,809.35
2	Net Profit/(Loss) from continuing operations for the period (before Tax, Exceptional items and share of net profit of associates and joint ventures)	(13.52)	953.90	860.52	2,024.68	3,058.48
3	Net Profit/(Loss) from continuing operations for the period before tax and share of net profit of associates and joint ventures (after Exceptional items)	(13.52)	953.90	860.52	1,856.68	3,117.34
4	Net Profit/(Loss) from continuing operations for the period after tax and share of profit/(loss) of associates (after Exceptional items)	150.53	887.96	(510.39)	1,998.77	1,412.86
5	Net Profit/(Loss) from continuing and discontinuing operations for the period/year	150.53	887.96	(510.39)	1,998.77	1,412.86
6	Total Comprehensive Income/(Loss) from continuing and discontinuing operations for the period/year [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(42.26)	746.05	(328.88)	2,071.71	1,799.71
7	Paid-up Equity Share Capital (Face Value ₹ 2/- each)	47.73	47.73	45.11	47.73	45.11
8	Earnings Per Share for continuing operations (Face value of ₹ 2/- each) (not Annualised)					
. 1	1. Basic:	4.59	35.83	(24.09)	80.70	56.19
	2. Diluted:	4.58	35.74	(24.09)	80.40	55.68

Notes:

Place: Mumbai Date: May 26, 2022

1. Additional information of the Company on standalone basis is as follows:

, to arti	onal information of the company of standard					(₹ in crores)
Sr. No.	Particulars	Three months ended 31/03/2022	Three months ended 31/12/2021	Corresponding three months ended 31/03/2021	Year to date figures for current year ended 31/03/2022	Previous year ended 31/03/2021
.	ı	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1.	Total Income from continuing operations	875.81	702.51	516.63	2,693.18	1,920.46
2.	Total Income from discontinuing operations	-	-	-	-	1,157.19
3.	Profit/(Loss) before tax from continuing operations	360.60	192.17	129.22	641.11	(69.20)
4.	Profit/(Loss) before tax from discontinuing operations	-	-	-	-	188.68
5.	Profit/(Loss) after tax from continuing operations	316.23	168.58	78.71	572.28	(120.22)
6.	Profit/(Loss) after tax from discontinuing operations	-	-	-	-	160.12

2. The following additional information is presented to disclose the effect on net profit/ (loss) from continuing operations after tax and share of profits of associates and joint ventures, Basic and Diluted EPS, without the effect of tax adjustment of prior year.

		(₹ in crores)
Particulars	Three months ended 31/03/2021	Year to date figures for current year ended 31/03/2021
	(Unaudited)	(Audited)
Profit/(Loss) from continuing operations after tax and share of profit of associates and joint ventures attributable to owners of Piramal Enterprises Limited:		
As reported in the consolidated financial results	(571.21)	1,332.33
Add: Impact of Tax adjustment of prior years	1,258.29	1,258.29
Adjusted Profit from continuing operations after tax and share of profit of associates and		
joint ventures	687.08	2,590.62
Basic EPS for the period (₹)		
As reported in the consolidated financial results	(24.09)	56.19
Add: Impact of tax adjustment of prior years	53.06	53.06
Adjusted Basic EPS	28.97	109.25
Diluted EPS for the period (₹)		
As reported in the consolidated financial results	(24.09)	55.68
Add: Impact of tax adjustment of prior years	52.81	52.59
Adjusted Diluted EPS	28.72	108.27

3. The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Financial Results for the three months and year ended March 31, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for the three months and year ended March 31, 2022 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and the Company's website (www.piramal.com).

For Piramal Enterprises Limited

Ajay G. Piramal Chairman

INDOKEM LIMITED

CIN NO.: L31300MH1964PLC013088

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

	(Rs.In Lakhs)										
Particulars		Quarter ended		Year ended							
	March 31, 2022 (Refer Note 4)	December 31, 2021 (Unaudited)	March 31, 2021 (Refer Note 4)	March 31, 2022 (Audited)	March 31, 2021 (Audited)						
Total income from operations	3,092	3,421	2,778	11,406	7,947						
Profit / (Loss) before tax	59	156	91	283	299						
Profit / (Loss) for the year	59	156	88	283	296						
Total comprehensive income / (loss) net of tax	71	154	82	290	290						
Paid-up equity share capital (face value of Rs. 10/- each)	2,433	2,433	2,433	2,433	2,433						
Reserves				1,049	<i>7</i> 59						
Earnings per share (EPS) (not annualised)											
Total Earnings per share											
(a) Basic (in Rs.)	0.24	0.64	0.36	1.16	1.22						
(b) Diluted (in Rs.)	0.24	0.64	0.36	1.16	1.22						

NOTES:

- The above financial results were audited by the Statutory Auditors, recommended by Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on May 26, 2022
- The Company operates in two segments, viz. textile dyes and chemicals and electrical capacitors. However the segmen reporting for electrical capacitors is not disclosed separately, as the same does not qualify for separate disclosure as per Ind-AS 108 on operating segments.
- The Board of Directors of the Company, at its meeting held on January 15, 2022 have considered and approved a Revised Scheme of Amalgamation between the Company and Refnol Resins and Chemicals Limited. The appointed date for the scheme is April 1, 2021 or such other date as may be fixed or approved by the National Company Law Tribunal. Pending approval from various authorities, no accounting effect has been given to the above scheme for the period and quarter ended March 31, 2022.
- The figures for the guarter ended March 31, 2022 and guarter ended March 31, 2021 are the balancing figures between the audited figures in respect of full financial year and the published year to date figures upto the third quarter of the relevant financial year
- The figures of the previous period(s) / year have been regrouped / reclassified wherever necessary.

For Indokem Limited Sd/-Mahendra K Khatau

Place : Mumbai Date: 26th May, 2022 airman & Managing Director DIN : 00062794



NOTICE

Notice is hereby given to the shareholders of the Company pursuant to the provisions of section 124(6) of the Companies Act, 2013 ('the Act') and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, including any statutory modifications or amendments for the time being in force ("the Rules").

The Act and Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for 7 (seven) consecutive years or more to the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

The Company has sent individual notices to the latest available addresses of the shareholders whose dividends are lying unpaid or unclaimed for the financial year 2014-15 along with subsequent 7 (seven) consecutive year's dividend, advising them to claim the dividends on or before August 30, 2022.

Further in terms of Rule 6(3) of the Rules, the statement containing the details of name, folio number/demat account number and number of shares due for transfer is made available on the Company's website: www.drreddys.com for information and necessary action by the shareholders

Shareholders who have not claimed their dividends from the year 2014-15 can write to the Company's Registrar & Share Transfer Agent, M/s. Bigshare Services Private Limited, 306, 3rdFloor, Right Wing, Amrutha Ville, Opp: Yashoda Hospital, Rajbhavan Road, Somajiguda, Hyderabad – 500082 (India) (email: bsshyd@bigshareonline.com) or to the Company on or before August 30, 2022, for further details and for making a valid claim for the unclaimed dividends. If no valid claim has been made, such shares will be transferred to the IEPF Account after August 30, 2022.

Any person, whose shares and unpaid/unclaimed dividends have been transferred to the IEPF, may claim the shares and unpaid/unclaimed dividends from IEPF by submitting an online application in the prescribed web form IEPF-5 available on the website: http://www.iepf.gov.in/ IEPF/corporates.html and sending a physical copy of the same to the Nodal Officer of the Company. Please note that post transfer of unpaid and unclaimed dividend amount and shares to IEPF, no claim shall lie against the Company.

This notice is also available on the Company's website: www.drreddys.com and on the website of stock exchanges www.bseindia.com and www.nseindia.com

Place: Hyderabad For Dr. Reddy's Laboratories Ltd.

Date : May 26, 2022

K Randhir Singh Company Secretary

Regd. Office: 8-2-337, Road No.3, Banjara Hills, Hyderabad - 500 034, Telangana. India CIN: L85195TG1984PLC004507. Tel: 91 40 4900 2900. Fax: 91 40 4900 2999 email: shares@drreddys.com, website: www.drreddys.com

Dr. REDDY'S LABORATORIES LIMITED



RALLIS INDIA LIMITED

A TATA Enterprise Corporate Identity No. L36992MH1948PLC014083

Registered Office: 23rd Floor, Lodha Excelus, New Cuffe Parade, Off Eastern Freeway, Wadala, Mumbai-400 037 21 22 6222 7400 Wahaita wa w rallis com **F-mail ID•** in

PUBLIC NOTICE - 74TH ANNUAL GENERAL MEETING

This is to inform that the 74th Annual General Meeting ('AGM'/'Meeting') of Rallis India Limited ('the Company') will be convened at 11.00 a.m. (IST) on Friday, June 24, 2022 through Video Conference ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') facility provided by the National Securities Depository Limited ('NSDL') to transact the businesses as set out in the Notice convening the AGM. This is in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021 and December 14, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circulars dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of

The e-copy of the Integrated Annual Report of the Company for the Financial Year 2021-22 along with the Notice of the e-AGM. Financial Statements and other Statutory Reports will be available on the website of the Company at <u>www.rallis.com</u> and on the website of NSDL at <u>www.evoting.nsdl.com</u>. Additionally, Notice of the e-AGM will also be available on the website of the stock exchanges on which the securities of the Company are listed i.e. at www.bseindia.com and www.nseindia.com.

Members can attend and participate in the e-AGM through the VC / OAVM facility ONLY, the details of which will be provided by the Company in the Notice of the Meeting. Members attending the Meeting through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Notice of the e-AGM along with the Integrated Annual Report 2021-22 will be sent electronically to those Members whose email addresses are registered with the Company / Registrar & Transfer Agents ('Registrar' or 'RTA') / Depository Participants ('DPs'). The Company shall send a physical copy of the Integrated Annual Report to those Members who request for the same at <u>investor_relations@rallis.com</u> mentioning their Folio No. / DP ID and Client ID.

Members whose email addresses are not registered can get their email addresses registered for the purpose of receiving credentials for remote e-Voting alongwith Notice of the 74th AGM and Integrated Annual Report 2021-22 electronically, by sending a request to the Company at <u>investor_relations@rallis.com</u> by providing the following

- . Name, mobile no. and email address
- ii. Folio no. / DP ID and Client ID
- Self-attested copy of the PAN card and address proof viz. Aadhaar Card, Passport or front and backside of their share certificate (for Members holding shares in physical form)

The Company is pleased to provide remote e-Voting facility of NSDL before as well as during the e-AGM to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the e-AGM. Detailed procedure for such emote e-Voting will be provided in the Notice.

Members who have not updated their bank account details for receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means may follow the below instructions:

Send the following documents in original to the Registrar of the Company, TSR Consultants Private Limited latest by Monday, June 6, 2022: Holding a. Form ISR-1 along with the supporting documents. The said form is available on the website of the

 $Company\ at\ \underline{https://www.rallis.com/investors/investor-information}\ and\ on\ the\ website\ of\ the\ RTA$ $at\ \underline{https://www.tcplindia.co.in/kyc-download.html}.$ b. original cancelled cheque bearing the name of the Member or first holder, in case shares are held jointly. In case name of the holder is not available on the cheque, kindly submit the following documents:-

i) cancelled cheque in original.

ii) bank attested legible copy of the first page of the Bank Passbook / Bank Statement bearing the names of the account holders, address, same bank account number and type as on the cheque leaf and the full address of the Bank branch.

Card, Passport) in support of the address of the first holder as registered with the Company.

c. self-attested photocopy of the PAN Card of all the holders; and d. self-attested photocopy of any document (such as Aadhaar Card, Driving License, Election Identity

Members holding shares in demat form are requested to update their Electronic Bank Mandate with Holdina their respective DPs. In case of non-availability of the bank details of any Member, the Company shall despatch the dividend warrant

Dividend income is taxable in the hands of the Members and the Company is required to deduct tax at source ('TDS') from dividend paid to the Members at rates prescribed in the Income Tax Act, 1961 (the 'IT Act'). In general to enable compliance with TDS requirements. Members are requested to complete and / or update their Residential Status, PAN and Category as per the IT Act with their DPs or in case shares are held in physical form with the Company / Registrar by submitting a written request duly signed by the first named shareholder along with selfattested copies of the above documents on or before Monday, June 6, 2022. The detailed process of the same is available on the website of the Company at https://rallis.com/investors/investor-information

> For Rallis India Limited Sd/-

Yashaswin Sheth Company Secretary

Date: May 26, 2022

Place: Mumbai

demand draft to such Members.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

TENDER NOTICE

Sealed tenders are invited fo phase wise repairs work (Phase -Duct Area-Structural Repairs Plumbing & Painting Phase II - Total Building - Structura repairs, Waterproofing, Plaster Painting & other civil works) of Raja Shreepal Co-Op. Housing Society Ltd situated at 12, J. Mehta Marg Mumbai - 400 006.

Tender can be collected from M/s NM Consultants & Engineers Pvt Ltd. office situated at 309 Corporate Corner, Sunder Nagar Next to Dalmia College, Malac

(West), Mumbai 400 064. From: - **27/05/2022 to 02/06/2022** between: - 11.00 am to 5.00 pm Submission of Tender:- Society Office on 03/06/2022 upto 5.00 pr Cost of Tender: - Rs. 10,000/- by Cash (Non Refundable)

Date: 27/05/2022 Hon. Secretary Place: Mumbai

अभिषेक प्लाझा को - ऑपरेटीव्ह हैं। सो .लि ., सर्वें नं .६८, हिस्सा नं .पैकि, प्लॉट नं .१५, मैजि, कुळगांव, रमेशवाडी बदलापूर(प), तालुका - अंबरनाथ, जिल्हा - ठाणे . या संस्थेचे समासद असलेल्या व संस्थेच्या सदनिका ०४ घारण करणारे श्री -गॅक्सी जॉन ब्रोजेस यांचा मृत्यु दिनांक : २३.०१.२०२२ नंतर सममाग पत्र क्र.०४ व भाग क्रमांक ३१ ते ४० संस्था नोटीशीद्धारे संस्थेच्या भांडवलात/ मालमतोत असलेले भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंधी व सदर सममागपत्र सदर सभासदास देण्यासाठी सुचना प्रसारीत करत आहे व अन्य मागणीदार/ हरकतदार यांच्याकडुन हक्क/ मागण्या/ हरकती मागविण्यात येत आहेत . ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसात त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकर्तीच्या पृष्टर्य आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत - जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणीही व्यक्तीकडुन हक्क/मागण्या / किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील गालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्वेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील - जर अञ्चा कोणत्याही हक्क मागण्या हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल - नोंदी व उपविधीची एक प्रत गागणी दारास हरकतदारास पहाण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे दुपारी ४.00 ते संध्याकाळी ६.00 पर्यंत नोटिस दिल्याच्या तारखेपासून नोटिशीची गुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहिल .

अभिषेक प्लाझा को - ऑपरेटीव्ह हैं। सो .लि अध्यक्ष / सचिव ठिकाण ३ बदलापूर (प .) दिनांक ३ २७ . ०५ . २०२२

दीपज्योती टेक्सटाईल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: चेनॉस, फ्लॅट क्र.१, १ला मजला, जेव्हीपीडी स्किम, गुलमोहर क्रॉस रोड क्र.७, मुंबई-४०००४९. सीआयएन:एल२७२००एमएच१९९४पीएलसी०८३९५०

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

					જ.ભાવાલ
तपशिल		संपलेली तिमाई	ì	संपलेले	वर्ष
	1 * * * * * 1		३१.०३.२१ लेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित	३१.०३.२१ लेखापरिक्षित
कार्यचलनातून उत्पन्न	302.02	(२१५.८२)	(१३४.९७)	२५६.५५	8८५.9८
इतर उत्पन्न	99.८६	2.00	0.00	98.09	94.08
व्याज	-	-	-	-	-
करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	(८१.३२)	(२४४.७४)	(१५७.५३)	(२०८.३३)	(८८.९७)
कर	(0.44)	(39.80)	(90.८५)	(२.०३)	9.00
निव्वळ नफा/(तोटा)	(८०.७७)	(२१३.३४)	(१३९.६८)	(२०६.३०)	(80.08)
समभाग भांडवल	409	409	409	409	409
राखीव	-	-	-	२४२.२२	४४८.५२
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी)					
मूळ	(٩.६٩)	(૪.२६)	(२.७९)	(४.१२)	(9.८0)
सौमिकृत	(٩.६٩)	(४.२६)	(२.७९)	(४.१२)	(9.८0)
		•			

- ।. वरील लेखापरिक्षात वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे २६ मे, २०२२ रोजी झालेल्या सभेत पनर्विलोकन करण्यात आले आणि त्याच तारखेला संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.
- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे.
- . ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीदरम्यान कंपनीने मुख्य उद्दिष्ट नियमाअंतर्गत विविध व्यापार . प्रक्रिया समावेश करण्यासाठी संघटना अहवालात (एमओए) सुधारण केली. म्हणून विविध व्यापारातील उत्पन्न हे इंडएएस १०८ कार्यचलीत विभागाच्या आवश्यकतेनुसार वेगळे दर्शविण्यात आले आणि ३५ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे तद्नुसार पुर्नगठीत केले आहे.
- . ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्य www.djtextiles.co.in वेबसाईटवर आणि एमएसईआय स्टॉक एक्सचेंजच्या www.msei.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- इंड-एएस नियम/एएस नियमानुसार नफा व तोटा अहवालात तजवीज आवश्यक नाही

दीपज्योती टेक्सटाईल्स लिमिटेडकरित संजय मुंद्रा

ठिकाण: मुंबई दिनांक: २६.०५.२०२२ (डीआयएन:०१२०५२८२)

निटको लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: निरको हाऊस, प्लॉट क्र. ३, कांजुर गाव रोड, कांजुर मार्ग (पूर्व), मुंबई-४०००४२. दू::+९१ २२ ६७५२१५५५, फॅक्स: +९१ २२ ६७५२१५००, सीआयएन : L26920MH1966PLC016547 ई-मेल:investorgrievences@nitco.in, संकेतस्थळ:www.nitco.in

					पीएस व्यतिरिक्त
		संपलेली तिमाही		संपर	नेले वर्ष
तपशील	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३१.०३.२०२ ^५ लेखापरिक्षित
एकूण उत्पन्न	9२9२६.२५	920८9.24	92083.29	89८0८.8७	3300८.3८
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(३७२४.२८)	(३०५२.३८)	(४४५७.५१)	(१२६१३.९५)	(१३६१७.९३)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(३७२४.४८)	(३०५२.३८)	(४८३४.०२)	(१२६१४.१५)	(१३९९४.४४
एकूण सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	(३६९०.३०)	(२९७४.४०)	(४७८७.१४)	(१२५७५.८६)	(१३९३९.९४
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१० प्रती)	७१८५.९०	७१८५.९०	७१८५.९०	७१८५.९०	७१८५.९०
राखीव (मागील वर्षाच्या अंतिम ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	(२७०१८.३२)	(१४४४३.२६)
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व) (रु.१०/– प्रती) (वार्षिकीकरण नाही) मुळ व सौमिकृत					
अ. मूळ	(५.१४)	(४.१४)	(६.६६)	(90.40)	(१८.९७)
ब. सौमिकृत	(५.१४)	(8.98)	(६.६६)	(90.40)	(9८.९७)

३१ मार्च. २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता निटको लिमिटेडचे लेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षबाबत प्रमुख अहवाल

					(रु.लाखात)
		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष		
तपशील	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित
एकूण उत्पन्न	92049.28	92089.38	99889.34	४१६११.८९	३२७६७.४२
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(३७२५.०६)	(३०४७.९९)	(३६४३.२१)	(१२५८६.६५)	(१२१३६.०८)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(३७२५.०६)	(३०४७.९९)	(४०१९.७२)	(१२५८६.६५)	(१२५१२.५९)
एकण सर्वकष उत्पन्न (करानंतर)	(35,0938)	(२९७०,०१)	(3902.28)	(92486.38)	(१२४५८.०९)

- वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीदारे पनर्विलोकन करण्यात आले आणि तदनंतर २६ मे. २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाने नोंदपटाव घेतले आणि त्याचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकन करण्यात आले.
- सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर कर त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या <u>www.nitco.in</u> वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे

विवेक तलव ठिकाण : मुंबई अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनांक : २६ मे, २०२२

इंडोकेम लिमिटेड

सीआयएन:एल३१३००एमएच१९६४पीएलसी०१३०८८

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.४१०/४११, खटाव हाऊस, मोगल लेन, माहिम, मुंबई-४०००१६. दूर.:+९१-२२-६१२३६७६७/६१२३६७११ | ई-मेल:iklsecretarial@gmail.com | वेबसाईट:www.indokem.co.in ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

l					·	(रु.लाखात)	
		₹	वंपलेली तिमाई	Ì	संपलेले वर्ष		
अ.	तपशिल	39.03.7077	39.97.7079	39.03.7079	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	
क्र.		(संदर्भ टी ४)	अलेखापरिक्षित	(संदर्भ टी ४)	लेखापरिक्षाित	लेखापरिक्षाित	
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	3097	३४२१	२७७८	११४०६	৬९४७	
٦.	करपूर्व नफा/(तोटा)	५९	१५६	९१	२८३	२९९	
₹.	वर्षाकरिता नफा/(तोटा)	५९	१५६	۵۵	२८३	२९९	
٧.	एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा) कराच्या एकूण	७१	१५४	८२	280	२९०	
५.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य १०/- प्रती भाग)	2,833	२,४३३	२,४३३	2,833	२,४३३	
ξ.	इतर समभाग				१०४९	७५९	
७ .	उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (वार्षिकीकरण नाही)						
l	एकूण उत्पन्न प्रतिभाग						
	१. मूळ (रु.)	0.28	0.58	0.3६	१.१६	१.२२	
	२. सौमिकृत (रु.)	0.28	०.६४	0.3६	१.१६	१.२२	

ठिकाण : मंबर्ड

दिनांक: २६.०५.२०२२

- वरील वित्तीय निष्कर्षाचे वैधानिक लेखापरिक्षक, लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २६ मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्य
- कंपनी दोन विभागात अर्थात टेक्स्टाईल डाईज व केमिकल्स आणि विद्युत कॅपेसिटर्स या विभागात कार्यरत आहे. तथापि विद्युत कॅपेसिटर्सकरित विभागीय अहवाल वेगळे देण्यात न येत असल्याने कार्यचलन विभागावरील इंडएएस १०८ नुसार वेगवेगळे अहवालाकरिता कंपनी लागू नाही.
- कंपनीच्या संचालक मंडळाने दिनांक १५ जानेवारी, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत कंपनी व रेफनॉल रेझिन्स ॲण्ड केमिकल्स लिमिटेड यांच्या दरम्यान विलीनीकरण सुधारित योजनेस विचारात घेऊन मान्यता दिली आहे. सदर योजनेची नियुक्त तारीख १ एप्रिल, २०२१ किंवा राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाद्वारे निश्चित किंवा मान्य प्रमाणे पुढील तारीख असेल. विविध प्राधिकरणाकडून मान्यता प्रलंबित असल्याने ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील योजनेचा लेखाप्रभाव देण्यात आलेला नाही.
- ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेली तिमाही व ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे हे संपूर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाहीपर्यंत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत.
- मागील कालावधी/वर्षाचे आकडे निश्चितीसाठी पुर्नगठीत/पुर्ननमुद केले आहेत.

इंडोकेम लिमिटेडकरित सही/

महेंद के. खटाव अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन:000६२७९४

नवी मुंबई महानगरपालिका

अभियांत्रिकी विभाग

कामाचे नाव :- नवी म्ंबई महानगरपालिका क्षेत्रातील त्भै विभागातील वाशी सेक्टर-18 येथील एस.बी.आर. (सी-टेक) या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत बांधण्यात आलेल्या 100 एम.एल.डी. क्षमतेचे मलप्रक्रिया केंद्र

चालविणे व देखभाल दुरुस्ती करणेचे सर्वसमावेशक त्रैवार्षिक कंत्राट.

निविदा स्चना क्र. नम्मपा/श.अ./59/2022-2023

अंदाजित रक्कम (रु.). :- बी-2

या निविदेबाबतची विस्तृत माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ <u>www.nmmc.gov.in</u> आणि <u>https://nmmc.etenders.in</u> यावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. संबंधीत निविदाकारांनी याची नोंद घ्यावी.

जाक्र-नम्मपा/जसं/जाहिरात/184/2022

शहर अभियंता नवी मुंबई महानगरपालिका ठाणेकर पार्कलॅन्ड को - ऑपरेटीव्ह हैं। सो .लि ., सर्व्ह नं .५८, हिस्सा नं - २, कर्जतरोड, कुळगांव, बदलापूर (पूर्व), तालुका - अंबरनाय, जिल्हा - ठाणे - या संस्थेचे सभासद असलेल्या व संस्थेच्या सदनिका बी ७१० धारण करणारे श्रीमती -श्रकुंतला दामोदर पाटील यांच्या मृत्यु दिनांक ३ २३.०३.२०२२ नंतर समभाग पत्र क्र.१४९ व माग क्रमांक १४८१ ते १४९० संस्या नोटीशीद्वारे संस्येच्या मांडवलात/ मालमतोत असलेले भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंधी व सदर समभागपत्र सदर समासदास देण्यासाठी सुचना प्रसारीत करत आहे व अन्य मागणीदार / हरकतदार ग्रांच्याकडुन हक्क/ मागण्या/ हरकती मागविण्यात येत आहेत . ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासुन १५ दिवसात त्यांनी आपल्या गागण्यांच्या वा हरकर्तींच्या पृष्टर्य आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत - जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणीही व्यक्तीकडुन हक्क/मागण्या/ किंवा हरकत सादर झाल्या नाही तर स्यत समासदाचे संस्थेच्या मांडवलातील / मालमतेतील माग व हितसंबंघ यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील - जर अज्ञा कोणत्याही हक्क मागण्या हरकत आल्या तर त्याबाबत संस्येच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल - नोंदी व उपविधीची एक प्रत मागणी दारास हरकतदारास पहाण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे दपारी ४ .00 ते संघ्याकाळी ६ .00 पर्यंत नोटिस दिल्याच्या तारखेपासून नोटिशीची मदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहिल .

जाहिर सूचना

ठाणेकर पार्कलॅन्ड को हैं। सो लि अध्यक्ष / सचिव दिनांक ៖ २७.0५.२०२२ ठिकाण : बदलापूर (पूर्व)

हिंद्रतान कम्पोझिट्स लिमिटेड

HINDUSTAN OMPOSITES LIMITED

नोंदणीकृत कार्यालयः पेनिनसुला बिझनेस पार्क, ए टॉवर, ८वा मजला, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३ द्र:. ७२२ - ६६८८० १००, फॅक्स: ७२२ - ६६८८० १०५, वेबसाईट: www.hindcompo.com

	३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता लेखापरिक्षीत एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल											
					(रु.लाखात, शेअ	र डाटा व्यतिरिक्त)					
			एकमेव		एकत्रित							
अ.		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही					
क्र.	तपशील	३१.०३.२२	३१.०३.२२	३१.०३.२१	३१.०३.२२	३१.०३.२२	३१.०३.२१					
		लेखापरिक्षित	लेखापरिक्षात	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित					
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	६६७२	२३२६४	५८२९	६६७२	२३२६४	५८२९					
₹.	करानंतर निव्वळ नफा॰	880	२१६०	486	880	२१६०	५३८					
З.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष											
	उत्पन्न (करानंतर))	3489	90322	9948	3489	90322	9834					
8.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.५ प्रति)	936	9\$6	४९२	७३८	936	950					
ч.	इतर समभाग		९११९६			९०९८८						
ч.	उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर) मळ व सौमिकत	2.96	98.83	3.09	2.97	98.83	3.58					

^{*}तिमाही व वर्षा दरम्यान कोणतीही अतिरिक्त विशेष साधारण बाब नव्हती.

- वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २६ मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी लेखापरिक्षण केले आहे आणि लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षावर अ-फेरबदल मत दिले आहे. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिता रु.२ प्रतिभाग दराने रु.५/- प्रत्येकीचे समभागावर लाभांश देण्याची शिफारस केली आहे
- सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com व (www.nseindia.com) वेबसाईटवर आणि कंपनीच्या (www.hindcompo.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- कंपनीचे कार्यचलन सध्या कोविडच्या पूर्वी असलेल्या तत्सम क्षमतेत कर्मचाऱ्यांची योग्य सुरक्षा लक्षात घेऊन सुरू आहे. व्यवस्थापनाने व्यवस्थापनाने सदर वित्तीय निष्कर्षाच्या तारखेपर्यंत आतील व बाहेरील माहिती विचारात घेऊन व्यवस्थापनाने वित्तीय गुंतवणुकीसः मालमत्ता निष्पादन मुल्य वसुली अपेक्षित केली आहे. कंपनीकडून पुढील आर्थिक स्थितीमधील कोणतीही साहित्यिक बदलावर अविरतपर्ण लक्ष ठेवले जाईल.
- मागील कालावधीचे आकडे चाल् कालावधीच्या प्रस्तुतीकरणाचे निश्चितीसाठी जेथे आवश्यक आहे तेथे पुर्ननमुद/पुर्नगठीत करण्याव आले. वित्तीय निष्कर्षाचे सर्व आंकडे हे जवळच्या रुपये लाखमध्येच पुर्ण करण्यात आले आहेत.

हिंदुस्तान कम्पोझिट्स लिमिटेडकरित पी.के.चौधरी व्यवस्थापकीय संचालव

KP

एलके पी फायनान्स लिमिटेड

सीआयएन: एल६५९९०एमएच१९८४पीएलसी०३२८३१ नोंदणीकृत कार्यालय: २०३, एब्मॅसी सेंटर, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. **दूर.:**९१–२२–४००२४७८५/८६,**फॅक्स**:९१–२२–२२८७४७८७

वेबसाईट:www.lkpsec.com, ई-मेल:lkpfininvestor.relations@lkpsec.com वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **एलकेपी फायनान्स लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, २० जून, २०२२ रोजी दु.२.००वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अन्य दुकश्राव्य (ओएव्हीएम) माध्यमाने सामायिक ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदीनुसार (कायदा) १४ डिसेंबर २०२१ रोजीचे एमसीए परिपत्रक, इतर संबंधित एमसए आणि सेबी परिपत्रकांसह, सोमवार, २० जून २०२२ रोजी दुपारी २.०० वाजता अक्षरशः आयोजित होणाऱ्या ३८ व्या एजीएम ('सूचना') आयोजित करण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे त्र्यवसायावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे, कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय अर्थात २०३, एब्मॅसी सेंटर, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१ आहे.

एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकाच्या पुर्ततेनुसार वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल व सूचन न्या सदस्यांचे ई-मेल कंपनी /डिपॉझिटरों सहभागीदार (डीपी)/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात ॲड्रोईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) कडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरूपाने पाठविले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या www.lkpsec.com, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २०, सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४ (सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स) नुसार नोंद दिनांक सोमवार, १३ जून, २०२२ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना सीडीएसएलच्या www.evotingindia.com ई-वोटिंग माध्यमातून सूचनेत नमुद विषयावर विद्युत स्वरुपात मत देता येईल. ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिया/ माहिती सूचनेत नमुद आहे.

याबाबत पुढे सुचित करण्यात येत आहे की:

- रिमोट ई-वोटिंग गुरुवार, १६ जून, २०२२ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि रविवार, १९ जून, २०२२ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. रविवार, १९ जून, २०२२ रोजी सायं.५.००वा. भाप्रवेनंतर विद्युत स्वरुपाने रिमोट ई-वोटिंग मान्य असणार नाही.
- ई-वोटिंग उद्देशाकरिता नोंद दिनांक सोमवार, १३ जून, २०२२ आहे. मंगळवार, १४ जून, २०२२ ते सोमवार, २० जून, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवण्यात येतील.
- सदस्यांना सूचनेत नमुद प्रक्रियेचे पालन करून एजीएम प्रारंभापुर्वी ३० मिनिटे आणि निर्धारित वेळेनंत
- व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल. सदस्यांना व्हीसी / ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित राहता येईल आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने ठरावाक त्यांचे मत दिलेले नाही किंवा त्यांना रोखलेले नाही ते एजीएम दरम्यान ई-वोटिंगमार्फत मतदान करू
- ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले आहे त्यांना व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही. व्हीसी/ओएव्हीएम
- मार्फत एजीएममध्ये उपस्थिती राहण्याची माहिती सूचनेत नमुद आहे. नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद
- आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच एजीएम दरम्यान ई-वोटिंग सुविधा उपलब्ध होईल. ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास तुम्ही संपर्क श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक
- सीडीएसएल किंवा फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू) आणि हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग मॅन्यूअलचा संदर्भ घ्यावा किंवा १८०० २२ ५५ ३३ वर संपर्क करावा १ एप्रिल. २०२० पासन लागु असलेले वित्तीय कायदा २०२० द्वारे दिलेल्या बदलानसार त्यांचे भागधारकांन
- देण्यात येणाऱ्या लाभांशावर विहित दराने कंपनीकडून कर देणे आवश्यक आहे. भागधारकाच्या निवासी स्थितीनुसार करधारणा दर निश्चित असतील. तद्नुसार कर कपातीनंतर अंतिम लाभांश दिले जाईल. एजीएम सूचना वितरण पुर्तता दिनांक २६ मे, २०२२ आहे.

ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक नोंद केलेले नाही त्यांनी विद्युत स्वरुपात भागधारणा असल्यास संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद करून घ्यावे आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास कंपनीचे आर ॲण्ड टी प्रतिनिधीकडे नोंद करावे जेणेकरून विद्युत स्वरुपात सूचनेसह वार्षिक अहवालाच्या प्रती प्राप्त करता येतील. वेळेवर पत्र व्यवहार मिळण्यासाठी कंपनी /डीपी /आरटीएकडे त्यांचे अद्यायावत ई-मेल नोंव

सूचना व वार्षिक अहवाल विद्युत स्वरुपाने प्राप्त करण्याच्या मर्यादित उद्देशासाठी त्यांचे ई-मेल कंपनी/डीपी/ आरटीएकडे नोंद नसल्यास सदस्यांनी

https://www.lkpsec.com/Admin/InvesterInreport/6373163577546445 23_Request%20for%20Registration%20of% 20Email_LKPF.pdf लिंकमार्फत कंपनीकडे त्यांचे ई-मेल नोंद करावेत.

एलकेपी फायनान्स लिमिटेडकरित गिरीषकुमार बी. इन्नानी

महा व्यवस्थापक (विधी) व कंपनी सचिव



ठिकाणः मुंबई

दिनांकः २६.०५.२०२२

प्रभात टेक्नॉलॉजीस (इंडिया) लिमिटेड

(डीआयएन क्र.:००५३५६७०)

ठिकाण: मुंबई

दिनांक: २७ मे, २०२२

(पूर्वीची प्रभात टेलिकॉम (इंडिया) लिमिटेड म्हणून ज्ञात) सीआयएन : L72100MH2007PLC169551

युनिट क्र. ४०२, वेस्टर्न एज १, कनकिया स्पेसेस, पश्चिम द्रुतगती महामार्ग, बोरिवली (पूर्व), मुंबई - ४०० ०६६, दूर. : ०२२-४०६७६००० ई-मेल आयडी : cs@prabhatgroup.net वेबसाइट : www.prabhatgroup.net

दि. ३९.०३.२०२२ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या स्थायी व एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

(रु. लाखांत, उत्पन्न प्रतिशेअर वगळता)

अ.	. तपशील		स्थायी				एकत्रित				
क्र			तिमाहीअखेर		वर्षअखेर		तिमाहीअखेर			वर्षअखेर	
L		३१.०३.२०२२	३१.१२.२०२१	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.१२.२०२१	३१.०३.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१
L		लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	६०.३७	१३४.०८	७७.२१	३६९.३५	२४८.६७	६८.३९	१३४.०८	७७.२१	३६९.५१	२५७.४३
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बार्बीपूर्व)	(८५.४७)	(४१.९३)	(४५०.८६)	(१७४.१८)	(५३९.८३)	(११३.३३)	(५१.९८)	(४५९.८५)	(२१२.१७)	(५४५.८७)
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबींपश्चात)	(८५.४७)	(४१.९३)	(४५०.८६)	(१७४.१८)	(५३९.८३)	(११३.३३)	(५१.९८)	(४५९.८५)	(२१२.१७)	(५४५.८७)
8	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बार्बीपश्चात)	(40.80)	(४१.९३)	(३९९.५८)	(१३९.११)	(४८८.५५)	(৬८.२६)	(५१.९८	(५११.१३)	(१७७.१०)	(४९४.५९)
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	(40.80)	(४१.९३)	(३९९.५८)	(१३९.११)	(४८८.५५)	(७८.२६)	(५१.९८)	(५११.१३)	(१७७.१०)	(४९४.५९)
ξ	समभाग भांडवल	१०७०.६३	१०७०.६३	१०७०.६३	१०७०.६३	१०७०.६३	१०७०.६३	१०७०.६३	१०७०.६३	१०७०.६३	१०७०.६३
	राखीव (गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता)	२१४४.२५	२२९०.०९	२२६४.५६	२१४४.२५	२२६४.५६	२०९९.०५	२२८२.१९	२२८२.१९	२०९९.०५	२२८२.१९
	्रमूलभूत सोम्यीकृत	(0.80) (08.0)	(0.39) (0.39)	(इ.७३) (इ.७३)		(૪.५६) (૪.५६)	(すし。。) (すし。)	(o.४९) (o.४९)	(७७.४) (७७.४)	(१.६५) (१.६५)	(४.६२) (४.६२)
\vdash	Tar u.Sar	(0.00)	(3.47)	(4.54)	(1.40)	(0.74)	(0.04)	(0.03)	(8.00)	(1.47)	(0.41)

टीप :

ठिकाण : मुंबई

दिनांक : २५ मे. २०२२

- वरील तपशील हा सेबी (सृचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३१.०२.२०२२ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही व वर्षअखेरच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट्, लीशळपवळर.लेा वर तसेच कंपनीची वेबसाइट्, गिरलहरींसीॅीि.पेशीं वरही उपलब्ध आहे.
- कंपनीने दि. ०१.०४.२०१८ पासून भारतीय लेखा मानकांचा (आयएनडी एएस) स्वीकार केला आहे. त्यानुसार, कंपनीचे वित्तीय निष्कर्ष हे कंपन्या (भारतीय लेखा मानके) नियम, २०१५ अंतर्गत तसेच कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित आयएनडी एएस नुसार तयार करण्यात आले आहेत. गत तिमाही व वर्षाकरिताचे निष्कर्ष पुन:नमुद आहेत.
- कंपनीने दि. १०.१०.२०१९ पासून दिवाळखोरी मान्य केली आहे व कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रियेअंतर्गत आहे.

प्रभात टेक्नॉलॉजीस (इंडिया) लिमिटेडकरिता सही/-

राजेंद्र के. भुता आयआरपी (नोंदणीकरण क्र. : IBBI/IPA - 001/IP - P00141/2017-18/10305)

सही/-पराग मालदे सीग्रफओ (पॅन : अङ्गझच८२२०ऋ)

SHREE PUSHKAR CHEMICALS & FERTILISERS LIMITED Regd. Office - 301/302, Atlanta Centre, Opp. Udyog Bhawan, Goregaon East, Mumbai - 400063

Tel. - 022 42702525, Fax - 022 26853205, Email-info@shreepushkar.com, Website - www.shreepushkar.com CIN - L24100MH1993PLC071376

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED CONSOLIDATED AND STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / YEAR ENDED MARCH 31, 2022 ₹ in Lakhs (except EPS)

				Consolida	ted		Standalone					
			Quarter Ended		Year I	nded		Quarter Ended		Year E	nded	
Sr.	Particulars	March 31, 2022	Dec 31, 2021	March 31, 2021	March 31, 2022	March 31, 2021	March 31, 2022	Dec 31, 2021	March 31, 2021	March 31, 2022	March 31, 2021	
No.		Refer note 4	Unaudited	Refer note 4	Audited	Audited	Refer note 4	Unaudited	Refer note 4	Audited	Audited	
1	Total Income from Operation (net)	19,338.03	13,895.66		59,118.70	36,165.15		8,334.91	8,007.33	36,359.73	26,018.30	
2	Net Profit/ (Loss) for the period	1,679.33	1,717.94	1,232.48	7,075.73	3,585.34	1,063.54	1,069.53	959.80	4,536.33	2,811.22	
	before Tax and Exceptional and /or											
	Extraordinary Items											
3	Net profit/(Loss) for the period	1,679.33	1,717.94	1,232.48	7,075.73	3,585.34	1,063.54	1,069.53	959.80	4,536.33	2,811.22	
	before Tax after Exceptional and /or											
	Extraordinary Items											
4	Net profit /(Loss) for the period	1,402.52	1,238.44	1,043.12	5,554.67	2,853.69	874.73	852.86	886.08	3,621.59	2,317.08	
	after Tax after Exceptional and /or											
	Extraordinary Items											
5	Total Comprehensive Income for	1,410.26	1,235.07	1,053.84	5,555.39	2,860.24	883.90	849.49	896.24	3,623.74	2,323.06	
	the period (Comprehensive profit /											
	(Loss) for the period (after Tax)											
	and other comprehensive											
L	income (after Tax)	2 222 24	2 2 2 2 2 2 4	2 222 54	2 202 24	2 2 2 2 2 4	2 222 24	2 2 2 2 2 4	2 222 54	2 2 2 2 2 4	2 202 64	
6	Equity Share Capital	3,083.64	3,083.64	3,083.64	3,083.64	3,083.64		3,083.64	3,083.64	3,083.64	3,083.64	
7	Reserve (excluding revaluation				36,469.08	30,813.64				32,309.94	28,619.56	
	reserve as shown in the Balance											
<u> </u>	Sheet of Previous Year)											
8	Earning Per Share											
<u> </u>	(Face Value of Rs.10/-each)	4.54	4.00	2.20	10.01	0.25	2.02	2.77	2.07	44.74	7.54	
<u> </u>	1. Basic	4.54	4.02	3.38	18.01	9.25		2.77	2.87	11.74	7.51	
	2. Diluted	4.44	3.85	3.38	17.68	9.25	2.77	2.66	2.87	11.53	7.51	

1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange Website viz. www.bseindia.com & www. nseindia.com and on the Company's website www.shreepushkar.com. 2.The Audited Financial Results for the year ended March 31, 2022 have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board at the meeting held on 26th May, 2022

3. The Board of Directors of the Holding Company has recommended a dividend @20% i.e. Rs. 2.00 per equity share of face value of Rs. 10.00/- each fully paid up, for the year ended March 31, 2022, subject to approval of members at the ensuing Annual General Meeting.

4. Figures for the quarter ended March 31, 2022 and March 31, 2021 as reported in these financial results, are the balancing figures between audited figures in respect of full financial years and the published year to date

On behalf of the Board of Directors

For Shree Pushkar Chemicals & Fertilisers Limited Punit Makharia (Chairman & Managing Director) DIN: 01430764

Date: 26th May, 2022

figures upto the end of the third quarter of the respective financial year.